

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास
महामंडळास खरेदी अनुदान मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: आविम २०१८/प्र.क्र.०६/का-३

मादाम कामा रोड, हतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : १९ जानेवारी, २०१८

- वाचा :-** १) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र.-टिडीसी-१०८७ /प्र.क्र. ८४/का.३,
दि. २/६/१९८७
२) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र.टिडीसी-१०९१/प्र.क्र.३०१९/का.३,
दि. ५/५/१९९७
३) महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक यांचे पत्र क्र.
आविम/ विप/एखयो/३६०६/१७, दि.२२ डिसेंबर, २०१७

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक यांच्यामार्फत राबविण्यात येणा-या एकाधिकारी खरेदी योजनेतर्गत कृषी उपज व वनोपज खरेदीसाठी होणा-या व्यापारी खर्चापोटी शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. टिडीसी-१०९१/प्र.क्र.३०१९/का.३, दि. ५/५/१९९७ अन्वये प्रति क्विंटल रु.११.७५ प्रमाणे खरेदी अनुदान शासनाकडून देण्यात येत. त्यानुसार आदिवासी विकास महामंडळाला त्या त्या वर्षाचे लेखापिरक्षण पूर्ण होईपर्यंत एकूण देय खरेदी अनुदानाच्या ८०% इतकी रक्कम व लेखा परिक्षण पूर्ण झाल्यानंतर उर्वरित २०% रक्कम मंजूर करण्यात येते. एकाधिकार खरेदी योजनेतर्गत महामंडळाने हंगाम २०१४-१५ ते हंगाम २०१६-१७ मध्ये खरेदी केलेल्या ४८५२४२.६८ क्विंटल कृषी उपज व वनोपजाकरिता खरेदी अनुदान मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

शासन निर्णय :-

शासन अधिसूचना दि.१९/१०/२०१३ अन्वये ८ जिल्हयातील २९ तालुक्यात एकाधिकार खरेदी योजना महामंडळामार्फत सुरु करण्यात आलेली आहे. महामंडळाने हंगाम २०४-१५ ते हंगाम २०१६-१७ मध्ये (दि.१/१०/२०१४ ते ३०/६/२०१७ या कालावधीत) एकूण ४८५२४२.६८ क्विंटल कृषी उपज व वनोपज खरेदी केले आहे.सदर खरेदीवर महामंडळास प्रति क्विंटल रु.११.७५ प्रमाणे रु.५७.०१ लक्ष इतके खरेदी अनुदान देय ठरते.तथापि, शासन निर्णय दि.५/५/१९९७ मधील तरतुदीनुसार सन २०१४-१५ व २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण झाले असल्याने या हंगामात देय १०० % रक्कम रु.१०,००,६७३/- व सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण झालेले नसल्याने महामंडळास ८०% प्रमाणे देय असलेली रु.५,६०,३३८/- अशी एकूण रु. १५,६१,०११/-एवढी रक्कम खरेदी अनुदान म्हणून वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी सदरहू रक्कम रू.१५,६१,०११/- (रूपये पंधरा लक्ष एकसष्ट हजार आकरा फक्त) एवढी रक्कम कोषागारातून काढून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक यांना अदा करण्याची कार्यवाही करावी.

४. सदर खर्च हा “मागणी क्र.टी-५, लेखाशिर्ष २४२५ सहकार, पंचवार्षिक योजनेतर्गत योजना-७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१)(०८) महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास वित्तीय सहाय्य (२४२५ ०८५३)३३ अर्थसहाय्य” या लेखाशीर्षखाली खर्ची टाकावा व सन २०१४-१५ साठी करण्यात आलेल्या मंजुर तरतूदीतून भागावावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०१२०१५१८५८६५२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललितकुमार रं.धायगुडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक
३. सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. सहनिबंधक सहकारी संस्था, आदिवासी विकास, नाशिक.
५. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र -१/२, मुंबई/नागपूर.
६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
७. जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक,
८. वित्त विभाग (व्यय-१४/साऊ), मंत्रालय, मुंबई.
९. संचालक, लेखापरिक्षा, ऑफिस ऑफ दि डायरेक्टर सायंटिफिक अॅन्ड कमर्शियल डिपार्टमेंट, १०१, महर्षि कर्वे रोड, मुंबई-४०० ०२०.
१०. कक्ष अधिकारी (का-६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. निवडनस्ती, का-३, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.